

Bogen, ein Geschoss) *richten auf* (gen.). — caus. 4) zu streichen und die beiden Stellen u. 2) zu stellen; vgl. u. वधज्ञ.

— अग्र *ausbiegen, ausweichen* RV. 6, 17, 9.

— अग्र, शिरोऽवतलाङ्गुल ein Löwe Spr. (II) 2547.

— परि (Nachträge) Z. 6. 7 lies °शरच्चन्द्रिकासु जपामु *in den vom Vollmond erleuchteten Herbstnächten*, womit zu vergleichen ist परिणतशरच्चन्द्रकिरणस्त्रियामा: Spr. (II) 6068 (BHART. 3, 86).

— विपरि caus. *umändern, umwandeln* PAT. a. a. O. 1, 5, a.

नमस्यु *sich beugend, s. अ* RV. 10, 48, 6.

नमोवर्धे adj. *verehrend, verherrlichend* RV. 7, 21, 9. 8, 13, 9.

नयनात्त m. = नयनोपात्त *Augenwinkel* Spr. (II) 4258.

नयितव्य, नेतव्य *die neuere Ausg.*

1. नर 1) नरि (nach Padap.) in der Verbindung नर्यापसि RV. 1, 83, 9. 8, 83, 19 lässt sich entweder als neutr. pl. eines adj. नर *männlich* ansehen oder als eine ungenaue Aussprache für नर्यापसि (नरियापसि). Vgl. RV. 4, 19, 10. 8, 73, 21 und नर्यापस्.

नरकुरि 2) Verfasser des Nighaṅṭurāḡa.

नर्त्, intens. नरनिर्त्ति von einem Betrunknen HEM. JOGAÇ. 3, 14.

— प्रति intens. *zutunzen: प्रियां मयूरः प्रतिनर्त्तीति* PAT. a. a. O. 7, 123, a.

नर्त्कक demin. von नर्त्क: davon f. नर्त्किका ebend. 6, 96, a.

नलक 1) auch m. s. u. वंश 1) d). — 2) f. नलिका *Röhre* Spr. (II) 5377. 7301.

नलदी f. = नलद् 1) Narde AV. 4, 37, 3.

नलिनीका f. *eine best. Gemüsepflanze* KARAKA 1, 27.

नलिसाङ्ग adj. = अलिसाङ्ग *dessen Körper nicht gesalbt ist* R. ed. Bomb. 4, 6, 10.

नवद्वार, पुर (vom Leibe) MBH. 14, 987.

नवीकार, °कृत (न वीकृतं geodr.) R. 3, 3, 9.

1. नप् mit वि, व्यनशत् mit caus. Bed. HARIV. 4167 nach der Lesart der neueren Ausg.

नशक्ति f. = अशक्ति *Unvermögen* KĀLAĀKRA 3, 3.

नस्पर्शन n. = अस्पर्शन Spr. (II) 3117.

1. नक् mit प्रति s. प्रतीनाक्.

नङ्गम् Z. 10 lies 1, 122, 8.

नाकपाल AV. 10, 8, 12.

1. नाग 2) a) KĀLAĀKRA 3, 212. 217. 220. *eine Art Talk* BHĀVAPR. im ÇKDR. u. वञ्ज.

नागकेसर (°केशर) n. *eine Art Stahl* ÇKDR. u. वञ्ज.

नागर 4) d) (Nachträge) N. pr. einer Stadt RĀĀN. 3, 135.

नागत्रय adj. रस *ein Mittel gegen Aussatz, zu dessen Bereitung eine Schlange verwendet wird*, BHĀVAPR. 7.

नागस्वद्वपिपी zu streichen; vgl. नग°.

नागारि, °तल्लहेम SAṆSK. K. 22, b, 2.

नागेश्वर m. *eine best. Pflanze* PAÑĀR. 1, 6, 22.

नाटिन् adj. *tanzend in संध्या*°.

नाट्य Z. 13. fg. *das Costum eines Schauspielers* auch BHĀG. P. 10, 41, 1.

नाडीस्वेद m. *Dampfbad durch Röhren* KARAKA 1, 14.

नातानतिक adj. von नत + अतत PAT. a. a. O. 4, 73, b.

नानान्द्र Z. 2 lies नानान्द्रायण.

नात्तरीयक = अतत्तरीयक *nicht ausserhalb sich befindend, in Etwas enthalten, inhärent* PAT. a. a. O. 1, 136, a (mit BALLANT. नात्तरीयको zu lesen). Cit. bei VĀMANA 2, 1, 8. °ल n. nom. abstr. PAT. a. a. O. 1, 196, a. b. 3, 88, b. 103, a.

नापुंसक (von नपुंसक) adj. *neutral: लिङ्ग* PAT. a. a. O. 4, 7, b.

नाभि vgl. auch शङ्ख°.

नामचौर m. *Namensdieb, der eines Andern Namen sich zueignet; s. u. वटावीक.*

नामन् vgl. auch सुमत्तु°.

नायकत्व Spr. (II) 1012.

नारसिंरुचूर्ण n. N. *eines best. Aphrodisiacum* KĀRAD. 499.

नारायण 6) am Ende, das Oel ÇĀRṆG. SAṆH. 2, 9, 19. KĀRAD. 169. चूर्ण *ein best. Heilpulver* KARAKA 8, 11. ÇĀRṆG. SAṆH. 2, 6, 32.

नार्कल्पि m. patron. von नृकल्प PAT. a. a. O. 1, 130, a.

नार्नमनि m. patron. von नृनमन ebend. 1, 34, b.

नावन (Nachträge) auch KARAKA 1, 7. 8, 15. 10, 9.

नाण्य *zu verbannen* ĀPAST. 2, 26, 21. 27, 8.

नासा vgl. प्रुक°.

नासावेध m. *das Durchbohren der Nase* (beim Vieh) HEM. JOGAÇ. 3, 110.

निकर्त्तु nom. ag. *der schlecht —, gemein verfährt* MBH. 3, 1385 nach der Lesart der ed. Bomb., विकर्त्तु ed. Calc.

निकृतिशीवन adj. *von Unredlichkeit lebend, sich unredlich betragend* MBH. 12, 3550 nach der Lesart der ed. Bomb. (°जीवनः).

निकृतिमत् (von निकृति) adj. *unehrlich, unredlich: सुहृद्* Spr. (II) 5773.

निकोच m. *das Zusammenkneifen: अक्षिनिकोचैः* PAT. a. a. O. 2, 312, b.

नित्तेप 1) *das Niedersetzen, Hinstellen* HEM. JOGAÇ. 1, 34.

नित्तेपिन् (von नित्तेप) adj. *im Besitz eines Depositums seiend* Spr. (II) 3700, v. 1.

निगम 6) नगरं वा निगमं वा ग्रामं वा गोष्ठं वागारं वा SĀMAVIDH. Br. 2, 4, 2. ग्रामनगरनिगमजनपद KARAKA 2, 6.

निगादिन्, श्रुत° (einmal) *Gehörtes herzusagen im Stande seiend* SĀMAVIDH. Br. 2, 7, 4. fgg.

निगु vgl. लिगु.

नियद् 1) f) Spr. (II) 6997.

निघण्टुराज (Nachträge) der richtige Titel von Narahari's Wörterbuch, das bei uns nach ÇKDR. als Rāḡanighaṅṭu citirt wird.

निचक m. N. pr. eines Mannes PAT. a. a. O. 4, 60, a. — Vgl. निचक्व.

निचक्रया instr. adv. *ohne Wagen* RV. 8, 7, 29.

निचनुस् m. N. pr. eines Mannes; s. u. विचनुस् 2).

निज 2) *in der eigenen Person befindlich, innewohnend: °शत्रु* R. 2, 1, 1.

नित्य defnirt PAT. a. a. O. 1, 14, a. — 2) *षष्मामात्मनि नित्यानाम् in dem Selbst befindlich* Spr. (II) 6617.

निदर्शितव्य adj. *zu Gesicht zu bringen, vorzuführen, zu zeigen* PAT. a. a. O. 1, 217, a.

निदा, streiche निर्दा und das Beispiel RV. 8, 48, 14, weil निदा zu lesen ist.